

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना.

जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदीचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.आयटी आय-२००७/प्र.क्र.५१/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २४ सप्टेंबर, २००७.

वाचा : १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक १०.०७/ प्र.क्र. २३१/२००७/अर्थसंकल्प-३ दि. १० ऑगस्ट २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७

२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७ दि. १४/९/२००७ शासन निर्णय : आदिवासी उपयोजना अंतर्गत आद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्जुनी मोरगांव, जि.गोंदिया या संस्थेच्या वसतिगृह इमारतीचे बांधकाम करण्यासाठी विधानमंडळाच्या जुलै, २००७ च्या अधिवेशनात रु. ३४.७८ लक्ष (टक्केवारी खर्च वगळून) इतक्या रक्कमेचा पुरवणी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदीत वितरणाचे आदेश प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि. १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यास आले असून या योजनेच्या तरतूदी खर्च करण्यासाठी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला आहे.

२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ दि. २७ जुलै, २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. २ येथील दि.१४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून बाब क्र. १८९ मध्ये नमुद केलेला रु. ३४.७८ लक्ष (टक्केवारी खर्च वगळून) इतका निधी आदिवासी उपयोजनांतर्गत अर्जुनी मोरगांव, जि. गोंदिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी वसतिगृह इमारतीचे बांधकामासाठी खर्च करण्यास मान्यता देत आहे. हा निधी खालील नमुद कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्यात यावा. सदर निधी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरित करावा.सदर तरतूद संगणक वितरण प्रणालीद्वारे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर यांना वितरित करण्यात आली आहे. कॅश फ्लो मधील तरतूदी ह्या टक्केवारी खर्चासहीत दर्शविण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष खर्च करताना टक्केवारी खर्च वगळून खर्च करण्यात यावा.

योजनेचे	सप्टें-०७	ऑक्टो०७	नोव्हें०७	डिसें-०७	जाने-०८	फेब्रु-०८	मार्च-०८
टिएस	-	-	-	रु.२०.०० लक्ष	-	रु.२०.०० लक्ष	-

३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र. टि. ७ मुख्य लेखाशिर्ष ४२५० इतर सामाजिक सेवा यावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना - प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी योजना (४२५० ०१५२) या लेखाशिर्षाखाली दर्शवावा या निधीच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच या विभागास पाठवावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३०५/२००७/व्यय-५ दि. ४.६.२००७ तसेच अनौपचारिक संदर्भ क्र. २४६ / ०७ /अर्थसंकल्प १७, दि. १२/७/२००७ अन्वये मिळालेल्या मान्यतेनंतर निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००४०९२४१३०५०३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(पि. रा. भोसले)

कार्यासन अधिकारी

प्रति,

प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर.

संचालक, (प्रशिक्षण) (व्यवसाय शिक्षण) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई

जिल्हाधिकारी, गोंदिया,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, गोंदिया

वित्त विभाग (व्यय-५ व अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व सहसचिव / उपसचिव, आदिवासी विकास विभाग.

कार्यासन अधिकारी, का.क्र. २, ६, व ७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१२